

P. in Verz. d. Oxf. H. 67, b, 16. — Vgl. तिलकेश्वरतीर्थ.

तिलदादशी (तिल + दा०) f. ein best. Festtag (der 12te Tag im Monat — ?) Verz. d. B. H. 133, b, (78). Rāgā-Tar. 5, 394.

तिलंतुद (तिलम्, acc. von तिल, + तुदु) adj. subst. Sesamkörner stam-pfend, Oelmüller P. 3, 2, 28, Värtt. Vor. 26, 55. H. 917, Sch. — Vgl. तिलपीड.

तिलपर्णी (तिल + पर्णी) 1) m. Terpentin (प्रिंवेट) Rāgā. im ÇKDra. — 2) f. ३) a) Sandelbaum, *Pterocarpus santalinus Lin.* AK. 2, 6, ३, 33. H. an. 4, 77. fg. Suçr. 1, 146, ३, 218, 20. — b) Weihrauch H. an. — c) Terpentin H. an. — 3) n. a) das Blatt der Sesampflanze ÇKDra. Wils. — b) Sandelholz Rāgā. im ÇKDra. — Vgl. तिलपर्णी, तिलपर्णीक.

तिलपर्णीका (von तिलपर्णी) f. Sandelbaum H. 642. Suçr. 1, 217, ५. °पर्णीका n. Sandelholz २, 28३, १०. °पर्णीका n. GAUDA beim Schol. zu H. 642. — Vgl. तिलपर्णीका.

तिलपिच्छ (तिल + पि० = पिष्टक) n. ein aus Sesamkörnern bereiter Kuchen ÇKDra. (इति कोचित्).

तिलपिञ्ज (तिल + पि०) m. unfruchtburer Sesam P. 4, 2, 36, Värtt. 6. AK. 2, 9, 19. H. 1180. weisser Sesam Nig. Pa. तिलपिञ्जी AV. 2, ४, ३ — Vgl. तिलपेता, तिलपिञ्ज, तिलपिञ्जा.

तिलपीड (तिल + पीड) m. Oelstampfer, Oelmüller MBH. 12, 6481. 7698. — Vgl. तिलपीड, तिलंतुद.

तिलपृष्ठक (तिल + पृष्ठ) *Terminalia Bellerica* (विभीतक) Nig. Pa. तिलपृष्ठ (तिल + पृष्ठ) m. = तिलपिञ्ज P. 4, 2, 36, Värtt. 6. AK. 2, 9, 19. H. 1180.

तिलभार (तिल + भार) m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 360. VP. 191.

तिलभाविनी (तिल + भा०) f. Jasmin Nig. Pa. — Vgl. तिलभाविनी.

तिलभृष्ट (तिल + भृष्ट) n. gerüstete Sesamkörner: तिलभृष्ट न चास्त्रीयात् MBH. 13, 5025.

तिलभृष्ट (von तिल) adj. aus Sesamkörnern gemacht, — zubereitet P. 4, 3, 149.

तिलमपूर (तिल + म०) m. eine Art Pfaу Frik. 2, ३, 27.

तिलमिश्र (तिल + मिश्र) adj. mit Sesam vermischt: धाना: AV. 18, ३, 69. Kauç. 10, 11.

तिलरस (तिल + रस) m. Sesamöl Çabdārthakalpataru im ÇKDra.

तिलवत्स (तिल + वत्स) adj. Sesamkörner zu Jungen habend (bezieht sich auf eine Mischung von धाना: und तिला:) धेनवः AV. 18, ४, ३३, ३४.

तिलनतिन् (तिल + नत) adj. der einem Gelübde zufolge nur Sesamkörner zu sich nimmt P. 5, 1, 94, Värtt. 3, Sch.

तिलशास (von तिल) adv. in Stücke so klein wie Sesamkörner: तिलशो व्यथमव्रयम् MBH. 3, 14911. 14917. 16140. 6, 2469. HARIV. 10766. R. 3, 35, 81. Pānat. 47, 5. BHAG. P. 4, 17, 27. 5, 26, 28.

तिलस्त्रेषु (तिल + स्त्रेषु) m. Sesamöl Çabdārthakalpataru im ÇKDra.

तिलाङ्कितदल (तिल - अङ्कित + दल) m. ein best. Knollengewächs तिलकन्द Rāgā. im ÇKDra.

तिलाटक (तिल + आटक) N. pr. eines Klosters; so ist viell. zu lesen st. तिलटक, तिलाटक, तिलशाक्य Hist. de la vie de Hiouen-thsang 139.

211. HIOUEN-THSANG I, 439. II, 373.

तिलाम (तिल + मन) n. Reis mit Sesamkörnern H. 398.

तिलापत्या (तिल + अपत्य) f. schwarzer Kümmel, *Nigella indica Roxb.*

Çabdāk. im ÇKDra.

तिलाम्बु (तिल + अम्बु) n. Wasser mit Sesam BHAG. P. 7, 8, 44.

तिलेङ्गल m. pl. N. pr. eines Volkes (v. l. तिमिंगिल, तिलेङ्गल) Vābh. Brh. S. 14, 16.

तिलिङ्क m. = तिलित्स Nig. Pa.

तिलित्स m. eine Art Schlange H. 1306.

तिलेङ्गल s. तिलेङ्गल.

तिलोत्तमा f. 1) N. pr. einer Apsaras Vābpi zu H. 183. Çabdāk. im ÇKDra. तिलोत्तमा नाम पुरा ब्रह्मणो वोषिडत्तमा। तिलं तिलं समुद्रत्य र॒ त्वां निर्मिता श्रुमा || MBH. 13, 6390. 1, 7996. 2557. 4818. HARIV. 4601. 8433. 9446. 12471. 14162. R. 6, 92, 71. KATH. 9, 32. 17, 144. Daçak. in BEN. Chr. 182, 8. — 2) eine Form der Dakshajāṇi MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 36. — 3) N. pr. eines Frauenzimmers Rāgā-Tar. 7, 120.

तिलैदक und तिलैदक (तिल + उदक) n. Wasser mit Sesam P. 6, 2, 96, Sch. GOBH. 4, 2, 24. M. 3, 223. पितॄपां च तिलैदकम् MBH. 13, 6026. Mābh. P. 30, 10.

तिलैदन (तिल + दान) n. Brei aus Sesamkörnern Hār. 169. ÇAT. Br. 14, ७, ५, 16. Kauç. 138. तिलैदन R. 2, 69, 10.

तिलिपैञ्ज m. ved. = तिलपिञ्ज P. 4, 2, 36, Värtt. 7. AV. 12, 2, 54; vgl. Kauç. 80.

तिलिपिलिक n. = तिर्पिरिक Kāç. zu P. 8, 2, 18.

तिल्यै (von तिल) ÇAT. 4, ४, adj. zum Anbau von Sesam geeignet, mit Sesam bestanden (Feld), n. ein Sesamfeld P. 5, 1, 7. २, २, ४. AK. 2, 9, ७. H. 967. — Vgl. तिलै.

तिलै, तिलैति gehen, sich bewegen DHĀTUP. 15, 27, v. l. für तिलै.

तिल्व m. = तिल्वक 1. AK. 2, 4, २, १३. H. 1139.

तिल्वक m. 1) N. eines Baumes, *Symplocos racemosa Roxb.* Er gilt im Ritual für unheilig. Rāgā. im ÇKDra. ÇAT. Br. 13, ४, १, 16. Kātj. ÇA. 21, ३, २० (= तिलित nach dem Schol.). Åçv. Gr. २, ७. GOBH. 1, ३, १७. Suçr. 1, 32, १५. 139, ४८. 144, १७. २०. 160, १६. 166, ५. २, ३३, १०. Vgl. तिल्वक. — 2) = इक्कुटी *Terminalia Catappa* Nig. Pa.

तिल्वल adj. fruchtbar, reich: हृष्टेऽयनिर्गियौ अस्य स्थूणा वि धी-  
श्वते दिव्यैश्वानीनीव। भ्रुते तेत्रे निर्मिता तिल्वले वा सन्ते मध्ये अधिग-  
र्त्यस्य RV. 5, 62, 7. Als dieser Stelle ist ein Theil des Spruches genommen,  
mit welchem man beim Hausbau die Pfosten (स्थूणा) einsegnet,  
wenn sie in ihre Löcher (गर्त) gestellt werden: इहैव तिष्ठ निर्मिता ति-  
ल्वला स्तामिरावती Åçv. Gr. २, ४. Çiñku. Gr. ३, ३. Vgl. इन्द्य०, धन्य०.

तिल्वलाय (von तिल्वल), उत्ताप्ते sich reich erweisen: तिल्वलाय-  
धूमुषसो विभाती: RV. 7, 78, 5.

तिलै m. N. pr. eines Brahmanen Rāgā-Tar. 7, 676.

तिष्ठदु (तिष्ठत्, partic. praes. von स्था, + गु = गो) adv. zur Zeit wann die Kühe stehen um gemolken zu werden, nach Sonnenuntergang P. 2, 1, 17. अतिष्ठदु अप्संन्ध्यौ प्रक्रातामायतीग्रवम् BHAG. 4, 14. Schol.: गावो हि रात्रिप्रथमयामस्य नाडोकायामतीतयां विश्राताः सत्य उत्थाप्य उत्थाते.

तिष्ठद्वाम (तिष्ठत् + द्वाम) adj. (ein Opfer) wobei die Opferung stehend verrichtet wird (Gegens. उपविष्ठद्वामः यजतयः Kātj. ÇA. 1, 2, 6.